

Yashoda Girls' Arts & Commerce College

(Affiliated to Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Nagpur)

Sneh Nagar, Wardha Road, Nagpur 440015

Tel. 0712 2290637 Fax: 0712 2290368

www: yashodagirlscollege.edu.in Email: ygc.ngp@rediffmai.com

DEPARTMENT OF HISTORY

HEAD OF THE DEPARTMENT: DR SURYAKANT MAHADEORAO KAPSHIKAR MOB. 968 928 1857

शैक्षणिक सत्र २०१९-२०२०

No. YGC|DH|AR|2020-2021

Date: 10|05|2021

वार्षिक अहवाल

■ ब्रिज कोर्स :

दि. ०१ सप्टेंबर २०२० ते दि. ०५ सप्टेंबर २०२० दरम्यान बी. ए. प्रथम वर्षातील सेमिस्टर एक मधील विद्यार्थिनीना विद्यापीठस्तरीय इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाची माहिती व्हावी यासाठी ऑनलाईन ब्रिज कोर्सचे आयोजन करण्यात आले. या कोर्समध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धनराज शेते तसेच इतिहास विभाग प्रमुख डॉ सूर्यकांत कापशीकर यांनी विद्यार्थिनीना इतिहास विषयाची माहिती दिली.

■ इतिहास अभ्यास मंडळ:

दि. २८ सप्टेंबर २०२० रोजी डॉ माधुरी देवतळे, इतिहास विभागप्रमुख, यशवंतराव गुडधे पाटील महाविद्यालय हिंगणा नागपूर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने इतिहास अभ्यास मंडळाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी 'दैनदिन जीवनात इतिहासाचे महत्त्व' या विषयावर उपस्थित विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले.

■ Faculty ExChange Program:

दिनांक ०२ फेब्रुवारी २०२१ ते दिनांक ०८ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने **Faculty ExChange Program** आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विविध महाविद्यालयातील इतिहास विषयाच्या प्राध्यापकांनी विद्यार्थिनीना इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमातील विविध प्रकरणावर मार्गदर्शन केले. विद्यार्थिनीना विविध

ऐतिहासिक घटनांची परीक्षाभिमुख माहिती मिळण्याच्या दृष्टीकोनातून हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.

- **ऑनलाईन राष्ट्रीय वेबिनार:**
दिनांक २८ एप्रिल २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनातून भारतीय इतिहास या विषयावर आधारित राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या वेबिनारमध्ये विविध महाविद्यालयातील १०० प्राध्यापक सहभागी झाले होते. ३० संशोधक प्राध्यापकांनी या वेबिनार करिता लघुशोधनिबंध पाठविले. हे सर्व लघुशोधनिबंध रिसर्च हब या राष्ट्रीय रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले.
- **परीक्षेची तयारी कार्यशाळा:**
विद्यार्थिनींना ऑनलाईन विद्यापीठ परीक्षेसंबंधी माहिती मिळावी याकरिता परीक्षेची तयारी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थिनींना परीक्षेची तयारी कशी करावी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
- **Use of ICT:**
विद्यार्थिनींना इंटरनेटच्या माध्यमातून ऐतिहासिक माहितीचा (फेसबुक, व्हाट्सअप, युट्यूब) उपयोग कसा करावा यासंबंधी माहिती देण्यात आली.
- **ऑनलाईन अध्यापन:**
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता गुगल क्लासरूम, गुगल फॉर्म, झूम, युट्यूब इत्यादी ICT माध्यमातून ऑनलाईन अध्यापन कार्य करण्यात आले.
- **घटक चाचणी/वार्षिक सराव परीक्षा:**
विद्यार्थिनींना परीक्षांचा सराव व्हावा यासाठी घटक चाचणी परीक्षा सराव परीक्षा तसेच प्रकरणावार Online Objective Test घेण्यात आल्या.

डॉ सुर्यकांत महादेवराव कापशीकर
(इतिहास विभागप्रमुख)